

स्वातंत्र्याचे फलित !

मुमारे १ महिन्यापूर्वी नवे सरकार सत्तेवर आले. हे सरकार अल्पमताचे आहे त्यामुळे एखाद्या प्रश्नावर बिरोची पक्षांनी रान उठवले तर ते पछ शकते. त्यामुळे त्याला सतत स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची काळजी असणार, अशी काळजी असतानाच देखातील समस्या इतक्या गंभीर आहेत की त्या सोडवण्यास स्थिर सरकारची हमी असणे पुरेसे नाही. समस्याचे आकलन त्यावरील उपाय शोधण्याची कल्पकता ते अंमलात थाणण्यासाठी लागणारा खंबीरणा व राष्ट्रहिताशिवाय कशाचीही तमा न बालगण्याइतकी ध्येयनिष्ठ यावाचतीत आजचे नेते पूर्वीच्या नेत्यापेक्षा काही वेगळे आहेत असे मानण्यास आज तरी काही आघार नाही. उलट ते त्या माळेतलेच मणी आहेत. यावद्दल निदान आज तरी काही संदेह नाही.

समस्या निर्माण करण्याची किमया

आजच्या अगदी उलट १९४८ ची परिस्थिती होती. फाळणी नंतर भारतीय मुसलमानांना आपली चूक कळून आली होती. फाळणी मुळे आपला काहीच फायदा झाला नाही उलट भारतात आपण पूर्वीपेक्षाही अधिकच अल्पसंख झालो, आता आपल्याला हिंदूत मिसळून जाण्याखेरीज मार्गे नाही ही जाणीव मुसलमानांना होऊ लागली होती. बाकीच्या देशात एकामतेची भावना प्रवळ होती. अर्थव्यवस्था गरीबीची असली तरी युद्धाने वेचिराख झालेल्या जर्मनी व जपानपेक्षा वाईट नव्हती. पुढे प्रवळ झालेले चीन व पाकिस्तान हे शत्रुंवाने वागणारे देश दुवळे होते, चीन यादवीने ग्रस्त होता व थीचमर पाकिस्तानचे सामर्थ्य भारताच्या तृतीयांशी नव्हते.

पण आमच्या नेत्याचे नसलेल्या समस्या निर्माण करण्याचे सामर्थ्य अज्ञव होते. त्यानी तिबेट आमचा आहे अशी चीनने मागणी केल्यावरोवर तिबेटचा बळी देऊन चीनचे तर्पण केले. वस्तुतः त्यावेळी तिबेटमध्ये भारतीय सैन्य होते. तिबेटी लोकांनी भारतीयांना तिबेटमधून निघून जा असे म्हटले नव्हते. चीनी राज्यालां ते परराज्य

समजत होते व अमेरिकेला एवढेच नव्हे तर रशियाला देखील चीनने तिबेट कांबीज करावां हे मान्य नव्हते. तिबेटच चीनचा झाल्यावर आपली तिबेटशी असलेली सीमाच बेकायदा झाली. कारण ती तिबेटने मानली होती. चीनने नव्हे, व तिबेट चीनचा भाग ठरल्यावर तिबेटचा आपल्या सीमा ठरवण्याचा अधिकारच अमान्य साला.

डॉ. नी. र. वळ्हाडपांडे

पाकिस्तान व चीन

यादवी युद्धाचा मिकाल लागल्यानंतर चीनचे सामर्थ्य शपाव्याने बाढत होते. आम्ही मात्र 'विसाव्या शतकात कोणतेही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणार नाही' असा मंत्र जपत सैनिकी सामर्थ्यांकडे दुर्लक्ष केले. परिणामतः चीनने चुटकीसरक्की आमच्या सैन्याचा धुव्वा उडविला.

केवळ चीनच नव्हे तर पाकिस्तानचेही लक्ष्यी सामर्थ्य बाढत होते. भारताच्या तृतीयांश असळेले पाकिस्तानी सैन्य लवक्षरच महतेत व प्रहार सामर्थ्यात भारताच्या बगेवरीचे झाले व आता पाकिस्तानाघर स्वतःच्या बढाने विजय मिळवणे भारताला शक्य राहिले नाही. ७१ सालच्या लढाईत भारताने पाकिस्तानचा पराभव केला तो रशियाच्या मदतीने. तरी या लढाईत देखील पाकिस्तानने छाभ्यप्राप्त भारताकडून हिसकून घेतला व तो परत मागू नये म्हणून रशियानी भारतावर दडपण आणले. भारत पाकिस्तानला स्वसामर्थ्याने हरवू शकत नाही हे ६५ व्या लढाईत सिद्ध झाले. त्यावेळी भारत व पाकिस्तान यांपैकी कुणालाच बाहेरच्या राष्ट्राने मदत केली नाही. म्हणजे हां पकास एक असाच मुकाबला होता. या युद्धात

तिबेटचा वळी दिला जाणार नाही अशी कणाखर भूमिका घेऊन संयुक्त राष्ट्रात फिराद नेली असती तर संयुक्त राष्ट्राची म्हणजे मुख्यतः अमेरिकेची सैनिक पदत सहज मिळाली असती व आपले सैन्य तिबेट मध्येच असल्यामुळे तिबेटसारख्या अमेद्य पहाडी मूलखावर ताबा मिळवण्याचा जबलजबल अशक्य फंदात चीन पडला नसता.

ब्रह्मदेश व श्रीलंका यांनी तेथील भारतीय नागरिकांना टाळले तेव्हा व भारतातील ब्रह्मी व लंकेच्या नागरिकांना हाकलून प्रत्युत्तर दिले असते तर दुसरे देश भारतीय नागरिकांना हाकलून देण्यास घजावले नसते. आंज परिस्थिती अशी आहे की ब्रह्मदेश व श्रीलंके-प्रमाणेच आफकी हे देश किंजी इत्यादि देशांनी देखील भारतीयांना हाकून दिले आहे. भारतीयांना कुणीही लाथा माराव्या अशी आज मारतीयत्वाची प्रतिमा आहे.

शेवटून पहिला

नेहरूनी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा बाढविली अशी सुशिक्षित वर्गांची विलक्षण समजूत आहे. ती किती निराधार आहे. हे वरील विवेचनावरून दिसून येईल. या समजूतीप्रमाणेच पंच-वार्षिक योजना ही नेहरूची देणगी आहे व या योजनांनी भारताची आर्थिक प्रगती शाळी अशी दुसरी एक समजूत सुशिक्षितास प्रचलित आहे ती किती निराधार आहे हे सध्याच्या आर्थिक आपत्तीवरून स्पष्टच आहे. पण ही आपत्ति वि. प्र. सिंग व चंद्रशेखर यांच्या पंघरा महिन्याच्या कारकीदारीमुळे आली असे सरकार म्हणत आहे. या आरोपावर उत्तर म्हणून १३७६ साली संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेले १४५ देशांचे आकडे सादर करता येईल. या आकड्यानुसार भारताचा बालमृत्यु दर हजारी १३९, सरासरी आयुर्मान ५० प्रतिवर्षी राष्ट्रीय उत्पादने १३० अमेरिकन डॉलर्स एवढे होते. यापेक्षा कमी प्रगत चित्र दाखविणारे आकडे ज्या देशांची नावे आपण नेहमी ऐकतो त्यापैकी फक्त नेपाल व इथियिया यांचे आहेत. कमी असलेल्या अपरब्होग्य वर्गांरे इतर सहा राष्ट्रांची नावे साधारणतः ऐकिवात नाहीत.

संयुक्त राष्ट्राच्या या आकड्यात निरक्षरता व वेकारी यांचा उल्लेख नाही. पण इतर आंतरावरून पाहता या शतकाच्या शेवटी जगातील निरक्षणाच्या ५५ टक्के निरक्षर भारतात राहणार आहेत. या बाबतीत श्रीलंका देखील भारतापेक्षा बरचद आहे. भारताची साक्षरता ५७ टक्के तर श्रीलंकेची ७८ टक्के आहे.

अति लोकसंख्या हे कारण नाही

वेकारीच्या बाबतीत ही अशीच शोचनीय अवस्था आहे. पुढील तालिकेत वेकारीची वाढ दर्शविली आहे.

वर्ष	वेकारीची संख्या
१९८१	१ कोटी ४४८ लाख
१९८५	२.५ कोटी
१९८६	३ कोटी १ लाख

वेकारी वरोवरच दारिंद्र. १९८७ साली दारिंद्र रेषेलाली

दोघांचाही दारगोळा संपत्त्यामुळे युद्ध यांवळे तेव्हा आपले सैन्य पाकिस्तानच्या काही भागात होते त्याचप्रमाणे पाकिस्तानचेही काही सैन्य भारतात होते. भारतीय सेना चीनचा तर सोडाच पाकिस्तानचाही पराभव करण्याच्या रिश्तीत नाही ही आंजची वस्तुस्थिती आहे.

सगळीकडून लाथाच

आपल्या विदेश नीतीने चीन व पाकिस्तानच केवळ नव्हे तर ब्रह्मदेश व श्रीलंका यांचेही शत्रुत्व संपादन केले आहे. संपूर्ण काश्मीर वेऊन, कलम ३७० चा अद्यथळा बुद्ध्या निर्माण न करता तेथे हिन्दूची वस्ती बहुसंख्येने केली असती तर पाकिस्तानने काश्मीरचा नाद सोडून विलो असता व काश्मीरमध्ये अंतर्गत शांतता देखील नोंदवली असती. चीनने तिबेट मालिताचा तेव्हाच तिबेटी लोकांना चीनी राज्यास विरोध आहे. भारतीय राज्यास विरोध नाही म्हणून

३० टक्के लोक आहेत असे सरकारतके सांगण्यात आले. पण जागतिक बँकेच्या मते १९८५ मध्ये ५५ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते. यांचे मासिक उसन्न रु. ३६० पेक्षा कमी होते. अवध्या दोन वर्षांत हे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. असा दावा सांगताना दारिद्र्याची व्याख्या सैल केलेली दिसते. अतिशय गरीब म्हणजे आफ्रिकेतील गरीबापेक्षा गरीब अशा लोकांची संख्या इकॉनॉमिस्टने ३३ टक्के सांगितली आहे.

आमची लोकसंख्या बेसुमार फुगल्यामुळे प्रगति करणे शक्य नाही अशी या नालायकीवद्दल सतत सांगण्यात येते. पण लोकसंख्येचा दबाव भारताहृतकाच असलेल्या इतर देशाशी तुलना केली असता ही सबव किती पोकळ आहे हे दिसून येते.

औद्योगिक उत्पादनाची वाढ

भारत	५.५	टक्के
पाकिस्तान	१०	"
थायलॅण्ड	११	"

तासवान	१३	"
दक्षिण कोरिया	१६	"
कृषि-उत्पादनातील वाढ		
भारत	२	टक्के
इण्डोनीसिया	३.७	"
मलेशिया	४.७	"
फिलीपीन्स	४.६	"
थायलॅण्ड	४.५	"

साक्षरतेतील भाव

भारत	२४	वरून	३६ टक्के
मलेशिया	२३	वरून	६० टक्के

११ कोटि सरकारी नोकर

गरीबी आपल्या देशात ब्रिटिश काळापासून सततच राहिली आहे, त्यामुळे तो नवीन सरकार समोरचा नवीन प्रश्न नाही. नवीन

२० टक्के आहे. गेव्या पाच वर्षांत सरकारी अंदाजपत्रकातील तूट सरासरी ४०,००० कोटी रुपये होती.

काही नित्योडवयोगी वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी ६०,००० कोटी रुपये अनुदान हिले जाते. अशा अनुदान दिले जाते. अश्या अनुदानांचा फायदा गरिबांना मिळतो असा अनुभव नाही. उदाहरणार्थ दुधासाठी दिलेल्या अनुदानाचा उपयोग, गरीब मुलांचा दूध मिळण्यासाठी झाकेला नाही. मोळ्या दुग्धशाळांनी या अनुदानाचा फायदा उचलून गवळ्यांचा घंदा मात्र बुडवला.

उद्योजकतेला उत्तेजन देण्यासाठी ५०८ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. काही अर्थसंशोधक जेव्हा मागासलेल्या विभागातील लघुउद्योगांची पाहणी करायला गेले तेव्हा या लघु उद्योगांनी सांगितले की 'आम्हांला या ५०८ कोटी रुपयातला पैसाही मिळाला नाही. उलट मोळ्या कंपन्यांनी व राज्य सरकारांनी देखील आजची देयके विले देखील अजून दिली नाहीत. ही विले मिळत गेली तर आमचा घंदा नीट चांगल, आम्हाला अनुदानाची गरज नाही जास्त चौकशी करता अनुदानाचा हा पैसा अस्तित्वात नसलेल्या लघुउद्योगांच्या खाती दाखवला जातो असे दिसून आले.

योजनातक खर्चासाठी, म्हणजे अनुत्पादक खर्चासाठी अंतर्गत व विदेशी कर्जे उभारण्याचा उपक्रम करण्यात आला. योजनातक खर्चाचे प्रमाण दाखवणारी ही कर्जे १९८९-९० ८३ मध्ये १२ टक्के होती. या कर्जावर घाव्या लागणाऱ्या व्याजाचीच रक्कम १०९१ साली ५२२८५ कोटी रुपये होती. अनुत्पादक कामावर खर्च होणाऱ्या कर्जातून इतके व्याज देणे हा अर्थव्यवस्थेवर मोठाच भार आहि.

१९२०-२१ या वर्षात विदेशी कर्जे ८८००० दशलक्ष डाँलर होते. याचा अर्थ प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या डोक्यावर ७६०/- रुपये कर्ज आहे. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३२ टक्के भाग या कर्जाचे व्याज देण्यात खर्च होतो.

या आर्थिक दुरवस्थेचे कारण काय? ही दुरवस्था अटळ नव्हती हे बहुतेक इतर सर्व राष्ट्रांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगति केली यावरून रुपये आहे. या दुरवस्थेचे मुख्य कारण गुंतवणुकीपासून करण्यात आल्या हे होय. भाकरा नांगल योजनेस जेवढा पैसा खर्च क्षाला तेवढ्या किंमतीचाही लाभ तिच्यातून मिळाणार नाही असा काही अर्थज्ञांचा आरोप आहे. औद्योगिकरणाचा पाया पोलाद हा आहे असा दोवळ नियम पाळून पोलादाच्या कारखान्यावर कोट्यावधी रुपये उधळण्यात आले. पण हे पोलाद सोन्यापेक्षाही महाग पडते व आपले उद्योगवंदे ते बापरण्याच्या स्थितीत नाहीत. वैज्ञानिक शिक्षणाने प्रगति होते अशा शुक्रपाठ करून २० ते २४ या वयोगटातील ८ टक्के मुलांना तवश बनविले पण आमच्या

प्रश्न परकीय चलनाचा आहे. परकीय चलन मिळविण्यासाठी चंद्रशेखर सरकारला १० टन सोने परदेशी पाठवावे लागडे. याच्या मोबदल्यात ४०० कोटी रुपये किंमतीचे म्हणजे २० कोटी डॉलर मिळाले. यापूर्वी १७० कोटी डॉलरचे कर्ज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-कदून घेण्यात आले होते. कर्ज देण्यास योग्य कोण यांचा क्रमांक ठरवताना आंतरराष्ट्रीय संस्थानी भारताची पत नेपाळ व बंगला देश यांच्यापेक्षा जास्त मानलेली नाही.

परकीय चलनाचा तुटवडा आमची निर्यातक्षमता फार तोकडी आहे याचा निर्दर्शक आहे. परदेशाला घ्यावासा बाटेल असा माल आपण लिराण करू शकत नाही. हा याचा अर्थ आहे.

आमची सरकारी यंत्रणा अत्यंत खर्चाची आहे. सरकारी नोकराची संख्या चालूवण्याचा. खर्च सरकारी उत्पन्नाच्या ६५ टक्के आहे. याच्या बोडीस राष्ट्रीयकृत उपयोग खंडात ३५०,००० कोटी रुपये गुंतझेले आहेत व ते बहुतेक तोव्यात चालतात. योजनावरील खर्चात १ रुपयांच्या कामासाठी १५० त्रपये खर्च केले जातात असा अंदाज आहे. आमची उत्पादकता चीन व जपानच्या तुलनेने

देशात त्यांच्या तत्वज्ञानाला मागणी नसल्यामुळे ते अमेरिकैत जाऊन स्थायिक होतात.

दुसरे कारण समाजवारी कल्पनेमुळे कर्मचारी वर्त्यंत अनुत्पादक शाळे आहेत हे होय. कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे डक्टरांची कायदे, भांडवलदार कर्मचाऱ्यांचे शोषण करतात, त्यांना लुटके की सगळीकडे समुद्दिन नांदेल, या समजूतीने स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेवर घातलेली बंधने यामुळे आमच्या उद्योगांना पायात जोखंड घालून अंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरावे लागते.

गुन्हेगारांचे राज्य

अनुत्पादक उद्योगावरोवरच कायदा व सुव्यवस्था यांची शोचनीय परिस्थिती हा अर्थव्यवस्थेवर मोठाच ताण आहे. दंगा धोप्यांनी वारंवार होणारी जीवित व वित्त हानि व बेसुमार फुगलेली पोलिस यंत्रणा याचा खर्च भर्यकर आहे.

या देशात कायद्याची प्रतिष्ठाच उरली नाही याचे कारण देखील गेल्या ४४ वर्षांतील धोरणातच सापडते. मुसलमानांनी पाकिस्तान मार्गितले यात त्यांचे काहीच चुकले नाही. हिन्दू जातीयवादच त्याला कारण आहे असा सतत प्रचार करून फक्त हिन्दूना 'मुसलमानाशी गुणांगोविन्दाने नांदा' म्हणून उपदेशाचे ढोस पाजणे व व मुसलमानांना खास सबलती देणे या धोरणामुळे वेगळे वार कैले की आपले या देशात लाड होतात. राष्ट्राचे अविभाज्य घटक म्हणून वागले तर आपव्याला कुत्राही विचारत नाही हे पाहिल्यावर नागालैण्डचे बंड मोहून काढण्यात सैन्यात मोकळीक देण्यात आली नाही, देशाविरुद्ध बंड करणाऱ्या डेंगाला निर्वाचित सरकार वरखास्त करून त्य मुख्यमंत्री करण्यात आले. उग्रवाद्यांना जास्त दंड न देता त्यांच्याशी वाटावाटी करून त्यांना सार्वभौम सरकारचा दर्जा देण्यात आला, मी केंद्रसरकारचे कायदे मानत नाही असे म्हणणाऱ्या शेव अनुलूलाला मनधरणी करून पुनः मुख्य मंत्रीपदी स्थापित करण्यात आले. आपव्या अधिकाऱ्याचा खून करून पकून जाणाऱ्या सैनिकाविरुद्ध सैनिक कायद्याप्रमाणे कारवाई न करून त्यांच्या पुनर्वसना-साडी आटापिटा करण्यात आला. गुन्हे केल्याचेच जर सरकारी कृपा संपादन करता येत असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण का वाढू नये!

दरडोई उत्पन्न, आयुर्मान साक्षरता याप्रमाणे स्वावलंबन हा राष्ट्रांच्या प्रगतीचा एक निकष आहे. परावलंबन अनेक प्रकारचे आहे, नैसर्गिक संपत्तीच्या अभावामुळे आलेले अरबी देशात तेलालेरीज फारसे काही सापडत नाही त्यामुळे त्यांना पुष्कलसे पदार्थ वाहेसून आयात करणेच भाग आहे. दुसरे स्वेच्छेने पकंरलेले परावलंबन एखादी वस्तु आपव्या देशात निर्माण करता येत असली तरी तिच्याएवजी दुसरी एखादी वस्तु कमी खर्चात जात उत्पन्न मिळवून देणारी असेल तर ती आयात करणे, तिसरे परावलंब म्हणजे एखादी वस्तु जमविण्याइतके ज्ञान व बुद्धि आपव्याजवलचाही

म्हणून ती आयात करणे, हे तिसरे परावलंबन देशांच्या मागासलेल्या-पणाचे क्षक्षण आहे.

परावलंबन

भारताचे परावलंबन हे तिसऱ्या प्रकारचे आहे. या परावलंबनाची सुरुवात आमच्या संविधानापासूनच झाली. भारत हे स्वतंत्र सार्वभौम राज्य राहील. असा संविधान समितीचा पहिला ठराव होता. तो रद्द करून या ठरावाला स्वतंत्र शब्द गाळण्यात आला व या गाळण्याचे समर्थन करताना पं. नेहरूनी स्वतंत्र राहिल्यास या विशाळ जगात आपण एकटे पह्य असे उद्गार काढले. पिंजऱ्याचे दार उघडके तरी पारतंत्र्याचेच व्यसन लागलेला पोपट बाहेरच्या विशाल जगात आपण एकटे पह्य म्हणून बाहेर न पडता पिंजऱ्यातच कुजत पडतो या मनोवृत्तीचेच हे निर्दशक होते. या 'मुख्यारित' ठरावानुसार भारत ब्रिटिश साम्राज्यातच राहिला ब्रिटनचा राजा हाच पूर्वीप्रमाणे आमचा राजा ठरला. गणी एलिसाबेथने आपले संविधान पारित आल्यानंतर भारताच्या कारभारात कोणतीच दबळादबळ केली नाही हे खरे, पण अशी दबळादबळ करण्याचा कायद्या-

(पान ३२ पहा)

काय ठाऊक होते, आयुष्याची वेरीज घजावाकी नेहमी सारखीच असते ! ’

‘आपण त्यांना समजावले तर त्या फेरविचार करणारा
नाही कां ?’

‘नाही मंदार, एक तर आई पूर्ण विचार केल्याशिवाय
कुठलाच निर्णय घेत नाही व एकदा घेतव्यावर बदलत नाही.
आणि का म्हणून भी तिळा तिचा निर्णय किरबायला सागावे ?
इतकी वर्ष ती फक्त आमच्यासाठीच जगली. आता आयुष्याची
संध्याकाळ तिच्या मनाप्रमाणे धालवण्याचा तिळा हक्क नसावा
काय !’

‘मी सहज सुचवलं. शेवटी आपले आयुष्य कसै घालवायचं हाचा निर्णय ज्याचा त्यालाच ध्यायचा असतो.’

‘ लहानपणी आम्हाला कळन नव्हते वाटायचं इतरांचे वावा
जसे त्याच्याशी खेळतात, त्यांना फिरायला घेऊन जातात, तसेही
आमचे वावा का घेऊन जात नाहीत ! भाराभार बक्षिसुं मिळवून
आणली तरी कौतुक का करीत नाहीत ! वावा घरी आलेली
की सारं चिडिचूप. आम्ही दोघं पुस्तकात डोकं घालायच्या
व आई स्वयंपाकघरसत फाम करायची. एवढंसे जरी चुकलं तरी ते
अंगावर खेळसायचे किंवा फाडकन थोवाढीत ठेवन यायचे.’

‘हितर मुले सुटीत आजोळी जात. आम्हाला तेही ठाऊक
नव्हतं. मी फक्त आजोबा आजीचा एक फोटो आईच्या ट्रॅकेत
पाहिला होता. तिने सांगितले होते की आजोबा गांधीजीचे भक्त
होते, ते खारी वापरायचे, स्वतंत्रतेच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला
होता. किंत्येकदा दुर्घात गेले होते. एवढच्च काय आमच्या आजीनेश्वा
सर्व चलवळीत त्यांच्या बरोबरीने भाग घेतला होता. माझ्या जन्मा-
आधीच आजोबा गेले होते. आजीला भेटायची मला सूप उत्सुकता
होती, पण वाचांनी आम्हाला तिच्याकडे पाठवलंच नाही कधी, मी
तेरा चौदा वर्षांनी असेन तेव्हा आजी गेली आम्हा टोकांगा

ਥੇਤਨ ਵੀ ਖ੍ਰੂਪ ਰਢਲੀ, ਆਮਹੀਚ ਤਿਚੇ ਅਥੁ ਪੁਸ਼ਕੇ, ਤਾਨੰਤਰ ਮਾਨਸ
ਆਮਹੀ ਕਥੀਵੀ ਤਿਚਾ ਛੋਲਕਾਤ ਅਥੁ ਪਾਹਿਲੇ ਨਾਹੀਤ।

‘ आम्हा दोघांनाही आता कद्यु लागलं होतं. न सांगताही आईचं दुःख योडंकार समजत होतं. बाटायचं आई सारं निमूरूपणे का सहन करते ! विरोध का करीत नाही ! एक दोनदा आम्ही आईच्या बाजूने बोलायचा प्रयत्न केला, आणखी सढळून मार खाल्ला. बाबांची घरातील वागणूक सोडली तर त्यांच्यात फारंस दोष काढण्यासारखं काही नव्हत. ते व्यवस्थित कामधंदा करीत होते व समाजात एक प्रतिषिठत नागरिक म्हणून वावरत होते. आईबाबांच का पटत नव्हतं, आमच्यादी ते का ग्रेमाने बागत नव्हते, हे एक मोठं कोऱ्ह झोतं.

‘ते उलगडलं दोन घर्षापूर्वीं, अगदी अनेपेक्षितपणे आमची आई रोज डायरी लिहीत असे. एक दिवस कामाच्या घाईंगर्दींत टेवलाच्या खणात टाकण्याएवजी ती बाहेरच ठेवून आई बाहेर निघून गेली. सकाळची शाढऱ्युड करताना ती माझ्या हातात पडली. दुसऱ्याची रोजनिशी वाचणं पाप आहे हे ठाऊक असूनही ती वाचण्याची उत्सुकता मला दडपून ठेवता येईना. मी माझ्या खोलीला आतून कढी घातली व वाचण्यास मुरुवात केली. त्या डायरीत काय नव्हते ! आईच्या बालपणीच्या आठवणी होत्या. गांधीजींनी देशाला केलेल्या आवाहनानुसार लाखो लोकांनी होमकुंडात घेतलेल्या उड्डा, तरुण तरुणीनी काढलेल्या प्रभात फेन्या, बंद पाढकेली शाळा कॉलिज लाऱ्या खाऊनही असलेला सल्लसठणारा उत्साह. आधी आजोबांचं मग आजीचं तुरंगात जाण. अर्धवट राहिलेलं शिक्षण, वाच्याला आलेला एकेलेपणा या सान्याचं वर्णन होतं. पण तरीही ढोळ्यावर देशासाठी केलेल्या त्यागाची धुंदी होती.

‘४३, ४४ चा काळ, महायुद्धामुळे कडाडक्लेले भाव. सहा महिन्यानंतर आजोवा तुरुंगातून सुटून आलेले. कुणीतरी वाबांना सल्ला दिला, ‘तुम्हा दोघाचाही भरवसा नाही. मुलगी मोलकरणोच्या शेवटीने प्राणी घाले जावेला दिला.

[स्वातंत्र्याचे फलिन पान.... २१ वरून]

प्रमाणे तिळा पूर्ण अधिकार आहे, भारत हे कायद्याप्रमाणे स्वतंत्र राष्ट्र नाहीच.

स्वातंत्र्याला भिणण्या याच मनोवृत्तीचे प्रदर्शन पुढे इंग्रजीच्या दाखल्याच्या रूपाने झाले, हिन्दी ही केन्द्र सरकारची भाषा असावी असा संविधान समितीचा सर्वानुमते ठराव होऊन ही केन्द्रभाषा म्हणून इंग्रजीचे उच्चाटन होण्याच्याएवजी पावण्यातस्या मुलाशी देखील इंग्रजी बोलण्याची प्रथा सुरु झाली. भाविक प्रांतासाठी रक्तपात होऊनही प्रांतीय भाषांना राज्य भाषा बनविण्याच्या ज्या मूळ उद्देशाने भाविक प्रांत बनवण्यात आले त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासून सारा कारभार व क्षिक्षण इंग्रजीतच मुरु राहिले एवनेच नव्हे तर इंग्रजी राज्यात कधी नव्हते एवढे इंग्रजीचे प्रस्थ वाढले.

भाषेच्या बाबतीत प्रकट झालेली ही दास्यवृत्ति सर्वच क्षेत्रात प्रकट झाली. आम्हाला स्वतःचा दारूगोळा करता येत नाही व दुसऱ्याकडून घेतलेला दारूगोळा सेपला म्हणून ६५ च्या लदाईत आम्हाला शस्त्रान्यास करावा लागला. आमच्या रक्षाविज्ञान खात्याचा एकही प्रकल्प पुरा झाला नाही. आम्हाला १६०० अशव्याकर्तीचे

ऊर्जक-एंजिन--करता येत नाही म्हणजे नॅट खमाने भारतात बनतात या दाण्याला विशेष अर्थे नाही. आम्हाला तोफा देखील करता येत नाहीत म्हणूनच बोफोसे तोफांचे प्रकरण झाले, आम्हाला तोफा करता येतात पण सैन्याला फार थोड्या तोफा लागतात. त्या विकत न घेता त्यांचा कारखाना काटणे किफायतशीर पडणार नाही. हा युक्तिवाद खरा मानला तर शस्त्रास्त्रावद्दलचे स्वावलंबन या उद्दिश्यालाच काही अर्थे उरत नाही. कारण युद्ध सुरु नसले तर सगळ्याच शस्त्रांची गरज फार माफक असते. खरी गोष्ट अशी आहे की स्वतःच्या पायावर उमे राहण्याची आमच्यात कुवत वा इच्छाही नाही. राणी एलिझारेथ व इंग्रजी भाषा यांच्याशिवाय या राष्ट्राला पोरके शास्यासारखे वाटते त्याच्याकडून दुसरी अपेक्षा करता येत नाही.

